

अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांकरीता
संजय गांधी निराधार अनुदान योजना
व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन
योजना याकरीता उणे प्राधिकारपत्र
काढण्याची सोय बीम्स प्रणालीवर
उपलब्ध करून देणेबाबत.....

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०१९/प्र.क्र.२/कोषा-प्रशा५

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

तारीख: १२ फेब्रुवारी, २०१९

- वाचा :** १) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.मकोनि१०१०/प्र.क्र.३२/कोषा प्रशा-५, दि.१५ एप्रिल, २०१०
२) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.मकोनि१०१०/प्र.क्र.३२/कोषा प्रशा-५, दि.१२ जुलै, २०११
३) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.मकोनि१०१०/प्र.क्र.३२/कोषा प्रशा-५, दि.२८ मे, २०१२

शासन निर्णय :

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांना संदर्भाधीन परिपत्रकान्वये बीम्स प्रणालीवर उणे प्राधिकारपत्र काढण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे. सदर योजनांसोबत आता आदिवासी विकास विभागाच्या खालील योजनांना संदर्भाधीन दि. १५ एप्रिल, २०१० च्या शासन परिपत्रकात नमूद अटींच्या अधीन राहून उणे प्राधिकारपत्र काढण्याची सोय बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

अ.क्र.	योजनेचे नांव	योजना संकेतांक
१	संजय गांधी निराधार अनुदान योजना	२२३५ सी १६१
२	श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना	२२३५ सी १७२

उपरोक्त योजनांकरीता प्राप्त होणारा निधी उणे प्राधिकारपत्रावर काढत असताना, सदर निधी प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरीत करणे आवश्यक राहिल. सदर निधी स्वीय प्रपंजी लेख्यांमध्ये ठेवता येणार नाही.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०१९०२१२१४३२४९३५०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(इंद्रजित गोरे)

शासनाचे उप सचिव

प्रति,

१. मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

२. सर्व सन्माननीय विधानसभा / विधान परिषद व संसद सदस्य.
३. राज्यपालांचे सचिव.
४. मुख्यमंत्र्यांचे सचिव
५. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
६. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग
७. मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिनस्त असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख
८. प्रबंधक, मूळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
९. प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)- १, महाराष्ट्र, मुंबई
१०. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई
११. महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
१२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
१३. आयुक्त, आयकर (TDS) चर्नीरोड, मुंबई ४००००२
१४. आयुक्त, आयकर (TDS) सिव्हील लाईन*, नागपूर ४४४००१
१५. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा) मुंबई
१६. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
१७. सचिव, महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालय, मुंबई
१८. प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
१९. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
२०. मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२१. विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली
२२. सर्व विभागीय आयुक्त
२३. सर्व जिल्हाधिकारी
२४. सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
२५. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
२६. अधिदान व लेखाअधिकारी, मुंबई
२७. सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/ अमरावती
२८. मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई
२९. संचालक, स्थानिक निधी लेखा मुंबई /पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
३०. वित्त विभागातील सर्व कार्यासने
३१. निवड नस्ती कोषा प्र.५.